

सौन adj. in Verbindung mit मास so v. a. 2) **SĀMAVIDH.** Br. 3,3,4.
सौमन n. eine best. mythische Waffe R. ed. Bomb. 1,27,18.
सौमनसायन 2) **ĀKĀRA** 9,4.
सौमनोत्तरिक adj. die Geschichte der Sumanottarā kennend Pat. a. a. O. 4,67,a.
सौरथि m. patron. von सुरथ; f. ई ebend. 1,153,b.
सौर्य 3) b) शौर्य ebend. 2,397,a.
सौहृदय zu streichen, da सौहृद gemeint ist; vgl. P. 6,3,50 und **VIMANA** 5,2,84.
स्कान्द Z. 4 lies श्राप्तवे.
— श्रा 2) Pat. a. a. O. 1,121,b.
स्कोनगर n. N. pr. eines Dorfes der Bāhika Kāl. a. a. O. 1,178,a.
स्कोनगरिक adj. (f. श्रा und ई) von स्कोनगर Pat. ebend.
स्खल mit प्रति, °स्खलित = प्रतिहृत H. a. n. 4,18. = प्रणिहृत **MED. t. 207.**
स्तम्भ m. und स्तम्भीय adj. Bez. eines best. Adhjāja Pat. a. a. O. 5,48,b.
1. स्तरु mit श्रा intens. अतिस्तीर्यते ebend. 1,266,b. 6,18,b.
स्तरी 1) Z. 4. In R. V. 1,122,2 ist स्तरी: wohl Vjūha für त्री. Das स् ist in Folge des Missverständnisses angetreten.
स्ता, partic. स्तायत् auch **Gop.** Br. 1,2,5.
2. स्तुभ्, वृष्टुभ् adj. gewaltig jauchzend **R. V.** 10,66,6.
स्तेय, श्र॒ (weit gefasst) **Hem. Jogaç.** 1,19. 22. 28. 3,91.
स्तीर्ण m. patron. von स्तीर्ण Pat. a. a. O. 1,266,b.
स्त्यान 1) मस्तिष्क **ĀKĀRA** 10,9.
स्थपित्तु 1) गृहे इए स्थपित्तु जनुवर्डिते **Hem. Jogaç.** 3,148.
1. स्था mit समधि seiner Sache obliegen: सर्वे समधितिष्ठत R. ed. **Bomb.** 1,60,8.
— श्रन् 11) a) ध) राजशास्त्रमनुष्ठिता: R. ed. **Bomb.** 1,7,12.
— श्रभि 7) sich rüsten zu (dat.): गमनाय R. ed. **Bomb.** 1,23,4.
— समव, °स्थित 3) bereit —, zu Gebote stehend Pat. a. a. O. 1,80,b.
— प्रत्युद् caus. wieder zum Leben bringen, — erwecken: पर्यवसम्बन्धि कार्याणि ebend. 1,156,a.
स्थापि f. und स्थापिका f. nom. act. von 1. स्था ebend. 3,92,a.
स्थावर 1) a) त्रसानां स्थावराणां च **Hem. Jogaç.** 1,20.
स्थिरभाव m. Steifwerdung, Unbeweglichkeit: शरीरस्य ebend. 1,42.
स्थूल 1) b) °स्तेय ebend. 2,65.
स्थूलपृष्ठत, vgl. Pat. a. a. O. 1,5,b.
स्थूलभक्त **Hem. Jogaç.** 3,130.
स्थूलसिक्त n. N. pr. eines Tirtha Pat. a. a. O. 2,366,b.
स्थूमन् 3) स्थेमा so v. a. beharrlich **Hem. Jogaç.** 3,136.
स्थैर्य 2) मनः° ebend. 4,114. प्रभस्थैर्येण चेतसः 84.
1. स्तु mit व्यतिप्र Pat. a. a. O. 7,93,a.
स्पृक् 1) Z. 2 füge **R. V.** 1,41,9 hinzu.
— नि vgl. निस्पृक्.
स्फुर् simpl. vielleicht so v. a. स्फुर् 3): मैत्रेणाशेन (so lesen wir) स्फरिवा **Bulletin de l'Acad. Imp. des sc. de St.-Pét.** 20,385.
स्फाय्, गावः स्फीयते **SĀMAVIDH.** Br. 3,3,1.
स्फैयकृत m. patron. von स्फैयकृत नागेचा in **MAHĀBH.** ed. **BALLANT.** 218.

स्फोटक m. = स्फोट 1) d) oder adj. platzend u. s. w.: पूर्वाह्न॑, श्वराह्न॑ Pat. a. a. O. 6,80,b.
स्फोटीविका f. ein Gewerbe, bei dem man mit Sprengen u. s. w. zu thun hat, **Hem. Jogaç.** 3,98. 104.
स्फृप्तकृत् (nicht °कृत) नागेचा in **MAHĀBH.** ed. **BALLANT.** 218.
स्मार Erinnerung **TAITT.** Ār. 10,63 (S. 894).
स्मृत् Z. 2 lies स्मृत्.
स्मौकामि m. künstliches patron. Pat. a. a. O. 1,265,b.
2. स्मार Z. 2. 3 lies कृत्य. Ār. 20,3,13.
स्मृचायनि m. patron. Pat. a. a. O. 5,51,a.
स्मृचिष्ठ superl. und स्मृचियंस् compar. zu स्मृत्यन् ebend. 6(4),46,b.
स्मृत्व (von स्मृत्व) adj. auf dem Opferlöffel beruhend so v. a. auf Opfern b.: संबन्ध्यः ebend. 1,122,a. Vgl. **HARIV.** 6977, wo vielleicht स्मृत्वः: st. शैति: zu lesen ist.
1. स्वधा 2) Z. 5 lies das Streben st. die Gabe.
1. स्वन् mit श्रा, आस्वनित und आस्वात्त auch von einer Muschel Pat. a. a. O. 7,91,b.
स्वनामक m. ein best. über Waffen gesprochener Zauberspruch R. ed. **Bomb.** 1,28,6.
स्वयंवर् (auch adj.) Comm. zu **SŪRAS.** 13,16. 22.
स्वयंदोहिन् adj. selbst meikend **SHĀPV.** Br. 4,1.
स्वयमागत adj. ungerufen kommend so v. a. zudringlich: **Arzt BHĀVAPR.** 5.
स्वरपितव्य n. impers. mit dem Svarita zu sprechen Pat. a. a. O. 2,306,b.
स्वरशस् adv. je nach den Accenton ebend. 1,7,b.
स्वर्नपन adj. zum Himmel führend R. ed. **Bomb.** 1,14,58.
स्वाभाव्य 2) Pat. a. a. O. 1,220,b.
स्वासूक्त adj. von स्वसर् ebend. 4,73,b.
स्वासीय m. pl. = स्वासीयेर्यनभ्यात्: ebend. 4,48,a.
स्वास्त्रीयि m. = स्वास्त्रीयस्यापत्यम् ebend.
1. स्विद् simpl. und caus.: पिष्टस्वेद् (absol.) स्वेदित्वा stedend bis das Mehl gesotten ist **SĀMAVIDH.** Br. 2,5,4. 3,6,11.
स्वेदायन Z. 3 lies 4,3,6.
1. कृ Z. 6 füge P. vor 8,1,58 hinzu.
1. कृन् mit व्यति gemeinsam tödten: °कृन्यते दस्यवः Pat. a. a. O. 1,247,a.
— श्रनु nachher —, darauf tödten ebend. 1,29,a.
— श्रत्तरु, श्रत्तर्णयाङ्गेष्यो गाः: ebend. 1,296,a.
— श्रा 3) ertönen lassen, aussprechen ebend. 7,78,b. 79,a.
— उपेद् caus. zur Sprache bringen, einleiten **NILAK.** zu **MBH.** 1,6.
कृननीयक adj. von कृननीय Pat. a. a. O. 7,118,a.
1. कृरु mit श्रद्धा, कृतश्चिदेव किंचित्पदमध्याहृत्य ebend. 2,359,a.
— व्युद् Z. 1 lies श्रामिक्ताम्.
कृलमुखि Z. 2 lies 8,368. Hier zugleich adj.; vgl. कृल 4) b).
कृस्तप्राप्ति m. so v. a. कृस्तप्राप्त 2) **R. V.** 10,18,8.
कृस्तिमत् adj. mit Elefanten versehen: उपत्यका Pat. a. a. O. 5,48,b.
कृरुक्तेषी f. ebend. 4,17,b.
क्लवाकिन् **VIKRAMĀNKADEVĀKĀRITA** 7,68.